

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - १८, नगरसचिव कार्यालय  
 क्रमांक - नस/४/कावि/ ३१४/२०१४  
 दिनांक - २८/०३/२०१४.

प्रति,

मा. ....  
 सदस्य, क्रिडा समिती,  
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रिडा समितीची पाक्षिक सभा दिनांक ०२/०४/२०१४ रोजी आयोजित केलेबाबत.

महोदय/महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रिडा समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक ०२/०४/२०१४ रोजी दुपारी ४.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे ही विनंती.

आपला विश्वासू,



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत :- १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी  
 २) कार्यालयीन नोटीसबोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८.

मा.क्रिडा समिती

कार्यपत्रिका क्रमांक २०

दिनांक : ०२/०४/२०१४

वेळ : दुपारी ४.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रिडा समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक ०२/०४/२०१४ रोजी दुपारी ४.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

-----

अ) दिनांक ०५/०२/२०१४, १५/०२/२०१४, २१/०२/२०१४, २५/०२/२०१४, २८/०२/२०१४, ०५/०३/२०१४ व १९/०३/२०१४ रोजी झालेल्या सभेचा ( कार्यपत्रिका क्रमांक १७ ) सभावृत्तांत कायम करणे.

आ) दिनांक ०५/०३/२०१४ व १९/०३/२०१४ रोजी झालेल्या सभेचा ( कार्यपत्रिका क्रमांक १८ ) सभावृत्तांत कायम करणे.

इ) दिनांक १९/०३/२०१४ रोजी झालेल्या सभेचा ( कार्यपत्रिका क्रमांक १९ ) सभावृत्तांत कायम करणे.

-----


विषय क्र.१) प्रभाग क्र.११ से.नं.२२ राजनगर मधील कै.मधुकरराव पवळे व्यायामशाळा जयभवानी तरुण मंडळास चालविण्यास देणेबाबत विचार करणे.

( दिनांक ०२/०४/२०१४ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे )

विषय क्र.२ : मनपाच्या २१ व्यायामशाळांकरीता सन्मा.नगरसदस्य यांनी व अग्निशमन विभागातील कर्मचा-यांचे व्यायामशाळांकरीता विविध प्रकारचे व्यायामशाळा साहित्य खरेदी करणेस व त्याकामी येणा-या र.रु.२०,१३,२९०/- ( अक्षरी र.रु.वीस लाख तेरा हजार दोनशे नव्वद फक्त) अथवा प्रत्यक्ष येणा-या खर्चास प्रशासकीय मान्यता व सदर व्यायामशाळा साहित्य खरेदीची कार्यवाही मध्यवर्ती भांडार विभागाकडून ई निविदा नोटीस प्रसिध्द करून कार्यवाही करणेस व सदरचे विषयास मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

( दिनांक ०२/०४/२०१४ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे )

विषय क्र.३ : जिल्हास्तर शालेय क्रीडास्पर्धा २०१३-१४ मधील ४७ खेळ प्रकारच्या स्पर्धांपैकी ४० खेळ प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन म.न.पा. क्रीडा विभाग यांनी केल्याने उर्वरित ७ खेळ प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन म.न.पा. परिसरातील ६ खाजगी शाळांकडे सोपविल्याने त्याकामी त्यांना प्रस्तावात नमुद प्रमाणे त्यांच्या नावापुढे नमूद केलेप्रमाणे एकूण र.रु.८०,४४०/- मंजूर करणेस व त्यांचेकडून प्राप्त झालेल्या देय खर्चाच्या बीलातील रक्कम व मंजूर रक्कम यातील जी रक्कम कमी असेल ती रक्कम त्यांना अदा करणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.  
( दिनांक ०२/०४/२०१४ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे )



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय  
क्रमांक - नस/४/कावि/ ३१४ /२०१४  
दिनांक - २८/०३/२०१४.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.